



**SECRETARIAL DEPARTMENT**

Jekegram, Pokhran Road No.1, Thane (W) 400 606  
Maharashtra, India  
CIN No.: L17117MH1925PLC001208  
Tel: (91-22) 4036 7000 / 6152 7000  
Fax: (91-22) 2541 2805  
www.raymond.in

RL/SE/24-25/51

June 6, 2024

To

The Department of Corporate Services - CRD  
BSE Limited  
P.J. Towers, Dalal Street  
Mumbai - 400 001  
Scrip Code: 500330

National Stock Exchange of India Limited  
Exchange Plaza, 5<sup>th</sup> Floor  
Bandra-Kurla Complex  
Bandra (East), Mumbai - 400 051  
Symbol: RAYMOND

Dear Sir/Madam,

**Sub: Newspaper Publication regarding 99<sup>th</sup> Annual General Meeting of Raymond Limited ["Company"]**

Pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we enclose herewith the copies of newspaper advertisement published in Business Standard (English) and Ratnagiri Times (Marathi) on June 6, 2024 regarding 99<sup>th</sup> Annual General Meeting of the Company scheduled to be held on Thursday, June 27, 2024 at 3:00 p.m. (IST) through Video Conferencing/ Other Audio Visual Means, for your information.

Please take the above disclosure on record.

Thanking you.

Yours faithfully,  
For Raymond Limited

**Rakesh Darji**  
**Company Secretary**

Encl.: as above



**REGISTERED OFFICE**

Plot No. 156/H No. 2, Village Zedgaon,  
Ratnagiri - 415 612, Maharashtra  
Tel: (02352) 232514  
Fax: (02352) 232513

# United Spirits may lose fizz on near-term woes

Long-term prospects promising, but there are no immediate triggers

RAM PRASAD SAHU  
Mumbai, 5 June

The stock of United Spirits Limited (USL), the country's largest liquor company by market capitalisation (mcap), has gained 11 per cent over the past week on double-digit growth guidance, rising premiumisation trend, operationally in-line performance in the March (Q4FY24) quarter and a rally in consumer stocks. Nevertheless, near-term demand woes could be a cause for concern.

The revenue growth of the company came in at 7 per cent year-on-year (Y-o-Y), mirroring the growth of the prestige and above (P&A) segment. This segment, comprising premium brands, accounts for 88 per cent of the revenues. The popular segment saw a revenue growth rate of 3.7 per cent on volumes of 4 per cent.

The ongoing premiumisation trend is aiding the growth of the P&A portfolio, and better pricing is helping drive value growth in the category.

The company, which ended FY24 with a growth of 10.5 per cent, expects to maintain the double-digit growth trajectory going ahead.

**The company, which ended FY24 with 10.5% growth, expects to maintain double-digit growth trajectory**

The FY24 growth in the P&A segment was 11.8 per cent and was a combination of 5.4 per cent volume growth and about 6.1 per cent uptick from realisations per case. The growth in the current financial year may be back to low on account of a high base of last year and subdued demand environment. The company has invested in new products/innovations across its portfolio.

Elara Securities' Karan Taurani and Rounak Ray believe these innovations do not meaningfully contribute to revenue/profitability and they await potential market



share gain and profitability.

Even as the top line performance was better than estimates, profitability was impacted on account of higher raw material costs.

The gross margin was lower by 200 basis points (bps) over the year-ago quarter while it was flat on a sequential basis at 43.3 per cent. Higher prices of extra neutral alcohol (ENA) led to pressure on gross margins.


Analysts led by Naveen Trivedi of Motilal Oswal Research believe that gross margins are still far off from the 48-49 per cent levels achieved in FY18-19.

After witnessing high raw material inflation in the last four years, glass prices are likely to stabilise, but ENA inflation remains firm, rising 11 per cent Y-o-Y. The brokerage estimates a gross margin print of 44 per cent each for FY25 and FY26.

It has a 'neutral' rating on the stock and doesn't expect much upside from these levels.

Margins at the operating level at 7 per cent were flat as high input costs were negated by the decline

## STOCK RUN



in ad spends. The company expects ENA prices to remain elevated in the medium term due to the government's focus on ethanol blending.

IIFL Research has maintained its 'add' rating.

Say analysts led by Percy Panthaki of the brokerage: "While current demand conditions remain challenging and ENA price is inflationary, the management is confident of delivering modest margin expansion via cost efficiency plans and premiumisation. We believe that the long-term story for United Spirits is exciting, although it lacks near-term triggers."



# Check mid-market exchange rate when sending money abroad

KARTHIK JEROME

Outward remittances through the Liberalised Remittance Scheme (LRS) reached a record \$31.73 billion in financial year 2023-24, a 16.9 per cent increase year-on-year. This surge occurred despite higher Tax Collected at Source (TCS) rates being imposed on foreign remittances from October 1, 2023 onwards.

"The threshold limits from which TCS rates apply are on the higher side compared to regular business ticket sizes. TCS can also be claimed as refund while filing tax return, which is why there has been no impact on outward remittance," says T C Guruprasad, executive director, EbixCash.

## Right exchange rate

The cost of money transfer has two components. "Pay heed to the total amount you pay in a transaction, which includes intermediary charges (the upfront fees) and the foreign exchange conversion rate,"

says Guruprasad.

The exchange rate can carry a hidden cost. On Google, check the mid-market exchange rate, the mid-point between the "buy" and "sell" rates in the global currency markets. "The mid-market rate is considered the most fair exchange rate. However, a lot of providers add a markup, which translates into a hidden fee as it's not shown transparently to customers," says SK Saraogi, Asia-Pacific head of expansion, Wise.

Use comparison websites or tools to find the most competitive rates. "Avoid players that offer fixed daily rates and go with the ones that offer live rates," says Joy PV, senior vice-president & country head, deposits, wealth, & banca, Federal Bank.

## Right provider

Ensure the money transfer provider is a licensed entity. "The Reserve Bank of India (RBI) has advised customers to deal in forex only with 'authorised persons' and on 'authorised elec-

tronic trading platforms' listed on the RBI website," says Joy.

The brand should also be credible and trusted and have been operating for several years. It should also have customer support that is easily accessible. Guruprasad suggests going with a provider that alerts customers regarding exchange-rate fluctuations.

Speed of transfer is crucial. "Especially for education and healthcare payments, the transfer must be completed by the date the money is needed," says Saraogi.

## Play by the rules

A resident individual can transfer up to \$2,50,000 per financial year under LRS. "This includes loans or gifts in Indian rupees to non-resident Indian (NRI) relatives," says Joy. Money should not be remitted for purposes prohibited under the Foreign Exchange Management (Current Account Transactions) Rules, 2000.

"The person remitting money needs to have a valid Permanent Account number (PAN) linked to Aadhaar number," says Vinod AN, general manager & head treasury, South Indian Bank.

The customer must furnish Form A2 to purchase foreign exchange under LRS. "In case of remittance for education purposes, submit the university's offer letter, the fee schedule, the student ID, and so on. In case of medical treatment, submit the hospital's medical reports, the invoice, and so on," says Vinod.

## Comply with tax norms

Remitters must deposit the appropriate TCS amount for

## KEEP EXTRA MONEY TO MEET TCS REQUIREMENT

Type of remittance and TCS rates effective from October 1, 2023

- For education (money obtained via loan from specified institution) Nil up to ₹7 lakh; 0.5% of amount\*

- For education other than loan from specified institution; and for medical treatment Nil up to ₹7 lakh; 5% of amount\*

- Any other purpose under LRS Nil up to ₹7 lakh; 20% of amount\*

- Overseas tour packages 5% up to ₹7 lakh; 20% of amount\*

\* (or aggregate amount) over ₹7 lakh per financial year. Source: Federal Bank

LRS remittances. "While TCS can be claimed as refund, there will be a cash flow impact due to it, which one needs to provision for," says Vishal Dhawan, chief financial planner, Plan Ahead Wealth Advisors.

Overseas assets created by investing money via the LRS route must be reported in tax returns. "Paying tax on income from foreign assets each year is also essential," says Dhawan.

He also cautions about the need to be aware of the rules regarding repatriation of funds, obtained by liquidating foreign assets, within a stipulated timeframe.

## FDs to Invits: Low-risk investment options

A day after their biggest percentage losses in about four years, the Indian stock market benchmarks — the Sensex and the Nifty 50 — made a significant recovery on Wednesday. Amid high market volatility, what should investors do? Amar Ranu, head, Investment Products & Insights, Anand Rathi Shares and Stock Brokers, advises: "Building a portfolio that includes some less-risky assets can help you ride out market volatility."

Read full report here: <https://mybs.in/2dWYA5B>

## LOWER RETURNS IN LONG RUN

While this strategy may lower your risk exposure, it often results in lower returns over the long run. Here are some low-risk investment options to consider for safeguarding your finances:

- Savings accounts
- Post office savings schemes
- Public provident fund account (PPF)
- Fixed deposits (FDs)
- Non-equity mutual funds
- Invits (infrastructure investment trusts)

## DIVERSIFY TO SECURE YOUR FINANCIAL FUTURE

"By diversifying their portfolio to include these low-risk options, investors can better withstand market fluctuations and secure their financial future," says Amar Ranu.

COMPILED BY SURBHI GLORIA SINGH

**HERO HOUSING FINANCE LIMITED**  
 Regd. Office: 09, Community Centre, Basant Lok, Vasant Vihar, New Delhi - 110057  
 Phone: 011 49287000, Toll Free Number: 1800 212 3800, Email: customer.care@herohfi.com  
 Website: www.herohousingfinance.com | CIN: U65192DL2016PLC30148  
 Contact Address: Office No. B-305, BSEL Tech Park, Plot No. 39/5 & 39/5A, Sector 30A, Opposite Vashi Railway Station, Vashi, Navi Mumbai, Maharashtra-400703.

**POSSESSION NOTICE (FOR IMMovable PROPERTY)**  
 (As per Appendix IV read with rule 8(1) of the Security Interest Enforcement Rules, 2002) Whereas, the undersigned being the Authorized Officer of the Hero Housing Finance Limited, under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002, issued a demand notices as mentioned below calling upon the Borrowers to repay the amount mentioned in the notice within 60 days from the date of the said notice. The borrower, having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower, in particular and the public, in general, that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under section 13(4) of the said Act read with rule 9 of the said Rules.

The borrower, in particular, and the public in general, are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Hero Housing Finance Limited, for an amount referred to below along with interest thereon and penal interest, charges, costs etc. from date mentioned below.

The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of Section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

Loan Account No.	Name of Obligors/Legal Heir(s)/Legal Representative(s)	Date of Demand Notice/Amount as per Demand Notice	Date of Possession (Constructive/Physical)
HHFBDLHOU21000012520	Akshay Sharad Sonawane, Tejashri Ganesh Dalvi	13/03/2024, Rs. 25,58,312/- as on date 13/03/2024	03/06/2024 (Symbolic)

**Description of Secured Assets/Immovable Properties:** All that piece and parcel of Flat No 406, 4th Floor, Wing-A, project known as Shreeji Heights having total carpet area of 26.48 sq. Mtr. (excluding balcony area 8.55 sq. Mtrs + ep & terrace area) constructed on Survey No. 84 Hissa No. 1, Survey No. 83 Hissa No. 1, Survey No. 84 Hissa No. 3, Survey No. 84 Hissa No. 6, Survey No. 84, Hissa No. 2, Village- Shirgaon, Tal. Ambernath, Dist. Thane, Maharashtra, Plot Bounded by: North: 12 Mrs DP Road, East: Lodha Heaven Building, South: Lodha Heaven Compound, West: Marathon Nagar

HHFVASLAP/21000014067	SHIVAJI MOTIRAM NAIK, LALITA SHIVAJI NAIK	13/03/2024, Rs. 13,71,197/- as on date 13/03/2024	04/06/2024 (Symbolic)
-----------------------	---	---	-----------------------

**Description of Secured Assets/Immovable Properties:** All that piece and parcel of the Flat bearing No. B-401, on the Fourth Floor, measuring area about 720 square feet i.e. 66.91 square meters (built up area) in the building known as "Sakshi Apartment" standing on the (G.E.S.) Plot No.270, Sector 19, Situated At Village- Koparkhairne, Navi Mumbai, Dist. Thane, within the area of Sub-registrar of Thane, Maharashtra.

Date:- 06/06/2024 Sd/- Authorised Officer, For Hero Housing Finance Limited

**केनरा बँक Canara Bank**  
 ARM-I BRANCH : 37, Kshamalaya, Opp. Patkar Hall, New Marine Lines, Thackersey Marg, Mumbai-400 020, Maharashtra. Tel. No. : (022) 2206 5425 / 30 • Email : cb2360@canarabank.com • Website : www.canarabank.com

## SALE NOTICE

**E-Auction Sale Notice for Sale of Immovable Properties under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with provision to Rule 8 (6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002.** Notice is hereby given to the Public in General and in particular to the Borrower(s) and Guarantor(s) that the below described immovable properties mortgaged / charged to the Secured Creditor, the SYMBOLIC POSSESSION of which has been taken by the Authorized Officer of Canara Bank, will be sold on "As is where is", "As is what is" basis on 21.06.2024 for recovery of ₹ 27,59,19,362.14 (As on 30.11.2023 plus further Interest and cost from 01.12.2023) due to the ARM I Branch of Canara Bank from M/s. Seawood Multiple Services LLP, represented by Partners / Guarantors- Mr. Sunil Baviskar, Mr. R. N. Patel, and Mrs. S. N. Patel.

Lot No.	Description of the Properties	Reserve Price (₹ in Lakh)	Earnest Money Deposit (₹ in Lakh)
1	Office No. 705, 7th Floor, J. K. Chambers Premises CHS Ltd., Plot No. 76, Sector-17, Vashi, Navi Mumbai-400 705, standing in the name of Mr. Naresh R. Patel & Mrs. Shobha N. Patel (Admg. 510 Sq. Ft. built up)	116.00	11.60

The Earnest Money Deposit shall be deposited on or before 20.06.2024 upto 5.00 p. m. There is no encumbrance to the knowledge of the Bank.

EMD amount of 10% of the Reserve Price is to be deposited by way of Demand Draft in favour of Authorized Officer, Canara Bank, ARM I Branch Mumbai or Shall be deposited through RTGS / NEFT / Funds Transfer to credit of account of Canara Bank, ARM I Branch, Mumbai A/c. No. 209272434, IFSC Code CNRB0002360 on or before 20.06.2024 upto 5.00 p. m. and other documents to be submitted to service provider on or before 20.06.2024 upto 5.00 p. m. Date up to which documents can be deposited with Bank is 20.06.2024.

Date of inspection of properties with prior appointment with Authorized Officer. For detailed terms and conditions of the sale, please refer the link "E-Auction" provided in Canara Bank's website (www.canarabank.com) or may contact Dr. Seema Somkuwar, Chief Manager, Canara Bank, ARM I Branch, Mumbai (Ph. No. : (022) 2206 5425 / 30 / Mob. No. 9881365087) or S. A. Rudra (Officer) 8355949712 E-mail id : cb2360@canarabank.com during office hours on any working day or the service provider M/s. C1 India Pvt. Ltd., Udyog Vihar, Phase-2, Gulf Petrochem Building, Building No. 301, Gurgaon, Haryana-122 015, Contact Person :- Mr. Bhavik Pandya, Mob. No. 88666 82937 (Contact No. +91244302020 / 21 / 22 / 23 / 24, support@bankeauctions.com.

Date : 04.06.2024 Authorised Officer, Canara Bank, ARM-I BRANCH Place : Mumbai

**MPL MAITHON POWER LIMITED**  
 (Contracts Department)  
 Maithon Power Ltd, Village: Damhuri, PO Barbindia, District-Dhanbad, State-Jharkhand PIN-828205  
**NOTICE INVITING EXPRESSION OF INTEREST**  
 The Maithon Power Limited invites expression of interest from eligible vendors for the following package:-  
**Procurement of SS-304 Chute (Lower & Upper) & Feeder Chains AT 525 x 2 MW THERMAL POWER PLANT.**  
 For details of pre-qualification requirements, bid security, purchasing of tender document etc., please visit Tender section of our website (URL: <https://www.tatapower.com/tender/tenderlist.aspx>). Eligible vendors willing to participate may submit their expression of interest along with the tender fee for issue of bid document latest by 17<sup>th</sup> June 2024.

**NOTICE [HDFC Bank Ltd]**  
 Registered Office: (HDFC Bank House, Senapati Bapat Marg, Lower Parel (West), Mumbai, Maharashtra, 400013)  
 NOTICE is hereby given that the certificate(s) for the undermentioned securities of the Company has/have been lost/misplaced and the holder(s) of the said securities / applicant(s) has/have applied to the Company to issue duplicate certificate(s). Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the Company at its Registered Office within 15 days from this date, else the Company will proceed to issue duplicate certificate(s) without further intimation.

Name(s) of holder(s) [and Jt. holder(s), if any]	Kind of Securities and face value	No. of Securities	Cert No	Distinctive number(s)
Epcoot Consultants Private Limited	Equity Shares of Rs.2/-	500	003074036	27027331 - 27027830

Place : MUMBAI 6334044 Epcoot Consultants Private Limited  
 Date: 06.06.2024 [Folio No] (Name(s) of holder(s) / Applicant(s)]

**Cosmo First**  
 (Formerly Cosmo Films Limited)  
 Regd. Off: 1st Floor, Uppal's Plaza, District Centre, M-6, Jasola, New Delhi-110025  
 CIN: L92114DL1976PLC008355 Tel: 011-49494949 Fax: 011-49494950  
 E-mail: investor.relations@cosmofirst.com, Website: www.cosmofirst.com  
**NOTICE TO SHAREHOLDERS OF THE COMPANY**  
**SUBJECT: REMINDER TO CLAIM THE DIVIDENDS REMAINING UNPAID/ UNCLAIMED AND TRANSFER OF EQUITY SHARES TO THE IEPF AUTHORITY**  
 Shareholders are hereby informed that pursuant to the provision of Section 124(6) of the Companies Act, 2013 ("the Act") read along with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 (IEPF Rules) and subsequent amendment thereto, the dividend declared for the financial year 2016-17, which remained unclaimed for a period of seven years will be credited to the IEPF on or after September 10, 2024. The corresponding shares on which dividend was unclaimed for seven consecutive years will also be transferred as per the procedures set out in the rules.

The Company will not transfer such shares to the IEPF where there is specific order of Court/Tribunal restraining transfer of such shares or where the shares are hypothecated/pledged under the Depositories Act, 1996.

In compliance to the IEPF Rules, the company has communicated individually to the concerned shareholders and details of shares liable to be transferred to IEPF are also available on our website. Shareholders concerned may refer to the web-link <https://www.cosmofirst.com/investors/shareholders-information> to verify the details of their shares liable to be transferred to IEPF authority.

Shareholders are requested to claim the dividend declared for the financial year 2016-17 and onwards before the same is transferred to the IEPF. Concerned shareholders, holding shares in physical form and whose shares are liable to be transferred to IEPF may note that the Company would be issuing duplicate share certificate(s) in lieu of original held by them for the purpose of transfer of shares to IEPF and upon such issue, the Company shall inform the depository by way of corporate action to convert the duplicate share certificates into DEMAT form and transfer in favour of IEPF. The original share certificate(s) which are registered in the name of original shareholders will stand automatically cancelled and be deemed non-negotiable.

Concerned shareholders holding shares in dematerialized form may note that the Company shall inform the depository by way of corporate action for transfer of shares in favour of the Demat account of the IEPF. Shareholders may note that both unclaimed dividend and shares once transferred to IEPF authority can be claimed from the IEPF authority after following the procedures prescribed under the IEPF Rules (refer the IEPF website <http://www.iepf.gov.in>) and no claim shall lie against the company. In case the Company does not receive any communications from the concerned shareholders on or before September 02, 2024, the Company shall credit those shares/dividend with the IEPF authority. Kindly note that all future benefits, dividends arising on such shares would also be transferred to IEPF authority.

For any queries on the subject matter, you may e-mail us at investor.relations@cosmofirst.com or contact the Company's Registrar and Transfer Agent, Alankit Assignments Limited at 4E/2, Alankit House, Jhandewalan Extension, New Delhi - 110055, Email: rta@alankit.com.

For Cosmo First Limited (Formerly Cosmo Films Limited) Sd/- Jyoti Dixit Company Secretary Place: New Delhi Date: June 06, 2024

**NSE & BSE LISTED COMPANY / COMMERCIAL SPACE / GALAS, PLANT AND MACHINERY & FINANCIAL ASSETS FOR SALE**  
 (Pursuant to Regulation 32 of the Insolvency and Bankruptcy Board of India (Liquidation Process) Regulations, 2016.)  
 The E-auction of the assets is scheduled on 29<sup>th</sup> June, 2024 between 2:00 PM to 5:00 PM with an unlimited extension of 5 minutes.  
 For further details please mail: [liquidation.ashapura@gmail.com](mailto:liquidation.ashapura@gmail.com) or Contact :+91-9004478811/+91-9326026814/+91-9769113490 or SCAN the QR Code

**Raymond LIMITED**  
 CIN: L17117MH1925PLC001208  
 Registered Office: Plot No. 156/H. No. 2, Village Zadaagon, Ratnagiri - 415 612, Maharashtra  
 Phone No: 02352-232514; Fax No: 02352-232513  
 Email: [corp.secretariat@raymond.in](mailto:corp.secretariat@raymond.in); Website: [www.raymond.in](http://www.raymond.in)

**NOTICE**  
 NOTICE is hereby given that the Ninety-Ninth (99<sup>th</sup>) Annual General Meeting ("AGM") of the Company will be held on Thursday, June 27, 2024 at 3:00 p.m. (IST) through Two-Way Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") facility to transact the business as set out in the Notice calling the AGM.

Pursuant to relevant Circulars issued by Ministry of Corporate Affairs ("MCA") and the Securities and Exchange Board of India ("SEBI"), the Company is permitted to hold the AGM through VCO/AVM, without the physical presence of the Members at a common venue.

In compliance with the said Circulars, the 99<sup>th</sup> AGM of the Company is being held through VCO/AVM and the Notice of the 99<sup>th</sup> AGM along with the Annual Report for Financial Year 2023-24 has been sent only through electronic mode to those Members whose e-mail addresses are registered with the Company National Securities Depository Limited and Central Depository Services (India) Limited ("the Depositories"). The Notice of AGM along with the Annual Report is also available on the website of BSE Limited at [www.bseindia.com](http://www.bseindia.com), National Stock Exchange of India Limited at [www.nseindia.com](http://www.nseindia.com), National Securities Depository Limited ("NSDL") at [www.evoting.nsdl.com](http://www.evoting.nsdl.com) and on the Company's website at [www.raymond.in](http://www.raymond.in). The Company has engaged the services of NSDL for providing facility of voting through remote e-voting. Participation in the AGM through VCO/AVM and e-voting during the AGM.

In compliance with the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time, Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and Secretarial Standard-2 on General Meetings issued by The Institute of Company Secretaries of India:

- The Company is providing remote e-voting facility to its Members to cast their vote by electronic means on the Resolutions set out in the Notice of the 99<sup>th</sup> AGM dated May 3, 2024.
- Day, Date and time of commencement of remote e-voting: Sunday, June 23, 2024 at 09:00 a.m. (IST).
- Day, Date and time of end of remote e-voting: Wednesday, June 26, 2024 at 5:00 p.m. (IST).
- Cut-off Date for remote e-voting: Thursday, June 20, 2024.
- Any person who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after the dispatch of AGM Notice and holds shares as on the Cut-off Date i.e. June 20, 2024, should follow the instructions for e-voting as mentioned in the AGM Notice.
- The Members who will be attending the AGM through VCO/AVM and who have not cast their vote through remote e-voting shall be able to exercise their voting rights through e-voting system at the AGM.
- The Members are requested to note that:
  - Remote e-voting module shall be disabled by NSDL for voting after 5:00 p.m. on Wednesday, June 26, 2024;
  - The Members who have already cast their vote through remote e-voting may attend the AGM but shall not be entitled to cast their vote again; and
  - Members holding shares in physical or in dematerialized form as on June 20, 2024, shall be entitled to vote.

Members will have an opportunity to cast their vote remotely or during the AGM through electronic voting system on the businesses as set forth in the Notice of the AGM. The manner of voting remotely or during the AGM for Members holding shares in dematerialized mode, physical mode and who have not registered their email addresses has been provided in the Notice convening the AGM. Instructions for attending the AGM through VCO/AVM are also provided in the Notice of AGM.

Members holding shares in physical mode who have not registered their e-mail addresses with the Company/Link Intime India Private Limited/Depositories, they may do so by sending a duly signed request letter to Link Intime India Private Limited by providing Folio No., Name of the Shareholder, email ID and mobile number at (UNIT: Raymond Limited), C-101, 247 Park, L.B.S Marg, Vikhroli (West), Mumbai - 400068, Tel. 022-49188000 or by sending a scanned copy of the signed request letter on e-mail: [ml.helpdesk@linkintime.co.in](mailto:ml.helpdesk@linkintime.co.in). Members holding shares in demat mode are requested to contact their Depository Participant ("DP") and register their e-mail address in the demat account as per the process advised by their DP.

For any query relating to attending the AGM through VCO/AVM or remote e-voting or voting during the AGM, Members may write to Mr. Sanjeev Yadav, Assistant Manager-NSDL, Phone No.: 022-48867000 or email: [evoting@nsdl.com](mailto:evoting@nsdl.com) OR Shri Rakesh Darji, Company Secretary, Raymond Limited, Jekhegram, Pokharn Road No. 1, Thane (West) - 400 606, Ph. No. 022-61527000 or email: [corp.secretariat@raymond.in](mailto:corp.secretariat@raymond.in).

The Company has appointed Mr. Dinesh Deora or in his absence Mr. T. Kaushik, Partners at DM & Associates Company Secretaries LLP as the Scrutinizer for overseeing/conducting the voting process in a fair and transparent manner.

The result of the e-voting / voting at AGM shall be declared within two working days of conclusion of the AGM. The Results declared, along with the Scrutinizer's report, shall be available at the Company's Registered Office and also placed on the Company's website, website of NSDL and communicated to the Stock Exchanges where the Company's shares are listed.

By Order of the Board For Raymond Limited Sd/- Rakesh Darji Company Secretary Date: June 6, 2024 Place: Mumbai

**HDFC securities** 20  
 Click. Invest. Grow. YEARS  
**HDFC SECURITIES LIMITED**  
 Regd Office: Office Floor 8, I Think Techno Campus Building  
 B-Alpha, Kanjurmath (E), Mumbai-400042.  
 (CIN No. U67120MH2000PLC152193)  
 Website: [www.hdfsec.com](http://www.hdfsec.com)  
**Public Notice**  
 Notice is hereby given that Mr. JERRY PHILLIPS JACOB (PAN-ACDPJ4301Q) having Registration no. MCX- MCX/AP/164670, NSE- AP1708003581 dated June 02, 2024 having registered office address at 'Office No 809, 8<sup>th</sup> Floor, Techno IT Park Link Road, Ekar Next to eskay resorts borivali, Mumbai' is no longer affiliated as Authorized Person of HDFC Securities Ltd.  
 Any person henceforth dealing with aforesaid Authorized Person should do so at their own risk. HDFC Securities shall not be liable for any dealing with the aforesaid individual.  
 Date:- 4 June, 2024  
 Place:- Mumbai

**AJCON GLOBAL SERVICES LTD.**  
 Regd. Off.: A-408, Express Zone, Near Patel's, Western Express Highway, Goregaon - E, Mumbai-63.  
 CIN : L74140MH1986PLC041941 Tel : 022-67160400  
 Email : [ajcon@ajcon.net](mailto:ajcon@ajcon.net)  
**NOTICE OF 37th ANNUAL GENERAL MEETING (AGM)-E-VOT**

